

पञ्चस् (von 1. पञ्च) n. Verehrung: अन्यर्थं नभाकृवदिन्द्राप्ति यज्ञसा गिरा
RV. 8,40,4. = यज्ञ सि.

यज्ञा (wie eben) f. N. pr. einer neben Sītā, Cāmā, Bhūti genann-
ten Genie Pla. Gāñj. 2,17.

यज्ञाक (wie eben) adj. = दानकर्ता Spender UNĀDIX. im ÇKDRA.

यज्ञिः (wie eben) Ucéval. zu UNĀDIS. 4,117. 1) das Opfern: दानमध्ययनं
यज्ञिः M. 10,79. — 2) die Wurzel पञ्च Çāñp. 66. Schol. zu Kārt. Ca. 101,
8, v. l. — 3) nom. ag. verehrend, opfernd in देवे.

यज्ञिन् (wie eben) nom. ag. Verehrer, Opferer MBH. 12,10380.

यज्ञिष्ठ (wie eben mit dem suff. des superl.) adj. am besten — , am
meisten verehrend oder opfernd RV. 1,36,10. क्लेत् Agni 58,7. 127,
2. 149,4. 3,10,7. यज्ञिष्ठेन मनसा पति देवान् 14,5. 4,2,1. 3,14,2. देवा-
नेमुत यो मर्त्यान् यज्ञिष्ठः स प्र यज्ञातमातृता 6,15,13. — Vgl. यज्ञीयस्.

यज्ञिजु (von 1. पञ्च) adj. der den Göttern huldigt, — opfert MBH. 13,51,48.

यज्ञीयस् (wie eben mit dem suff. des compar.) adj. besser — , mehr
verehrend oder opfernd, ausgezeichnet verehrend: अप्य यज्ञस्व लूबिषा
यज्ञीयान् RV. 2,9,4. 3,4,3. 13,5. 19,1. 5,1,5. न लक्ष्माता पूर्वा अप्य यज्ञी-
यान् 3,5. 6,11,1. मून्दो क्षेत्रात् नित्यो वाचा यज्ञीयान् 10,12,2.

पञ्जु (von 1. पञ्च) m. N. eines der zehn Rosse des Mondes Viśāpi beim
Schol. zu H. 104.

पञ्जुमय adj. aus Jaśus bestehend Ait. Br. 1,22. ÇAT. Br. 4,3,4,5,10,
3,2,5. KAUSH. UP. 2,6. MBH. 13,1085 (ed. Bomb. besser पञ्जुभिर्यत् st.
पञ्जुमय). MÄRK. P. 78,12. 102,10. 19.

पञ्जुलक्ष्मी (पञ्चस् + लः) f. Bez. eines best. Spruches Ind. St. 10,78.
101. 104. — Vgl. लक्ष्मीयज्ञास्.

पञ्जुविद् (पञ्चस् + विद्) adj. H. 819. der Opfersprüche — , Weisprüche
kundig AV. 12,4,38. M. 12,112.

पञ्जुविधान (पञ्चस् + वि) n. Titel eines Werkes Verz. d. B. H. No. 1173.
पञ्जुविद् m. der Veda der Jaśus TBr. 3,12,1,1. Ait. Br. 5,28. ÇAT.
Br. 14,3,8,3. fgg. 12,3,4,9. ÅCV. Ca. 10,7,2. ÇĀMKH. Ca. 3,24,3. GRHJ.
1,25. IND. ST. 3,266. M. 4,124. VP. 276. 279. fgg. KATHIS. 49,157. Verz.
d. OXF. H. 54,b. 5,8,15. 55,a,6. 88,b,30. 265,b,25. H. 249. WEBER, Lit.
83. fgg. °याह n. Titel einer Schrift Verz. d. OXF. H. 384,b, No. 476.

पञ्जुविदिन् adj. mit dem Jaśurveda vertraut KULL. zu M. 3,145. पञ्जु-
विदिवृषेत्सर्गतत्त्व Verz. d. OXF. H. 290,a, No. 697. पञ्जुविदियाद्वत्तत्व
291,b, No. 706.

पञ्जुशाखिन् adj. mit einer Çākhā des Jaśurveda vertraut Verz. d.
B. H. No. 1278.

पञ्जुष in स्फृग्यपुष n. sg. der Rg- und der Jaśurveda P. 5,4,77.

पञ्जुष्व am Ende eines adj. comp. von पञ्चस् in श्रौः.

पञ्जुष्कृत (पञ्चस् + कृत) adj. mit einem Opferspruch geweiht TS. 5,2,8,
2. ÇAT. Br. 1,2,4,6. 3,8,3,18. 6,5,2,6. 7. श्रौः ebend. und LIT. 9,12,12.

पञ्जुष्कृति (पञ्चस् + कृतो) f. Weihe mit einem Spruch TBr. 3,8,2,2. TS.
5,1,2,1. ÇAT. Br. 13,1,2,1.

पञ्जुष्क्रिया (पञ्चस् + क्रितो) f. eine mit Jaśus verbundene Handlung
KÄRT. Ca. 1,10,18.

पञ्जुष्म n. superl. von पञ्चस् KIC. zu P. 8,3,104.

पञ्जुष्ट् n. compar. von पञ्चस् Schol. zu AV. Prāt. 2,88 und zu P. 8,3,104.

पञ्चस् (von 1. पञ्च) adv. von Seiten des Jaśus, in Beziehung auf das
J., im Gebiete des J. ÇAT. Br. 4,1,4,7. 4,2,11. 6,3,1. 5,1,1,10. पदि न
स्कृता वा पञ्चस्त्रा वा सामतो वा पत्तो लूलेत् 11,5,6,5. 6. ÅCV. Ca. 1,12,
32. KĀND. UP. 4,17,5.

पञ्चस्त्रा f. nom. abstr. von पञ्चस् KIC. zu P. 8,3,104. पञ्चस् n. dass.
ebend. VOP. 7,25.

पञ्चपाति (पञ्चस् + प०) m. der Herr der Opfersprüche, Bez. Vishṇu's
Bez. P. 4,19,11.

पञ्चपात्र (पञ्चस् + पात्र) n. gaṇa कस्कादि zu P. 8,3,18.

पञ्चप्रत् (von पञ्चस्) adj. von einem Weihespruch begleitet: पञ्च NIR.
11,43. इष्टकाः Bez. gewisser Backsteine beim Agnikajana AIT. Br. 5,28.
ÇAT. Br. 6,1,2,25. 7,3,2,25. 8,7,2,8. 10,4,2,5. 14.

पञ्चप्य (wie eben) adj. zum Cult gehörig AV. 10,8,15.

पञ्चस् (von 1. पञ्च) UNĀDIS. 2,118. 1) n. a) heilige Scheu, Verehrung:
बिद्धिरेव पञ्चस्त्रा रूपमाणा RV. 5,62,5. नि पदसु पञ्चरुपे 8,41,8. विद्धे
देवा अनु तत्त्वे पञ्चरुपः 10,12,8. — b) Verehrung so v. a. Opferhandlung:
पञ्चरा गमिष्ठम् RV. 10,106,8. पञ्चसुत (= पश्चसुत nach Durga) NIR. 11,4.
— c) Weihespruch, Opferspruch, als technische Bez. der von den Hym-
nen (स्तुतैः) und Gesängen (सामन्) unterschiedenen liturgischen Worte.
RV. 10,90,9. पञ्चुषि पञ्च स्मिधः स्वार्हा AV. 5,26,1. 9,6,2. VS. 1,30,4,
1. 19,28. ART. Br. 1,29. 8,13. fg. TS. 5,5,2,1. गावीधुकं चूर्मतेन पञ्च-
या चरमायामिष्ठकाया निर्द्यात् 9,4. (पञ्चुक्षेत्) पञ्चान्यतूक्षीमून्यत् TBr.
2,1,2,8. 2,9. येन मत्वेण बुद्धिंति तद्यज्ञुः ÇAT. Br. 2,3,2,17. बहुवी वै पञ्च-
ष्वाशीः 1,2,4,7. 6,5,4,2. ऋचारिषुर्युर्जुर्मिः 4,6,2,20. त्रेघा विक्षिता वा-
ग्चो पञ्चुषि सामानि 6,5,2,4. 10,2,4,6. मुल्लानि 14,9,4,33. LIT. 4,1,5,
25. 8,4. KÄRT. Ca. 1,3,1. पञ्चुर्युक्तं unter Auftragung eines Spruchs ge-
schirrt 14,3,16. KAUÇ. 68. KAUSH. UP. 1,5. VS. PRĀT. 1,132. 4,76. RV.
PRĀT. 11,37. 16,6,8. सूक्ष्माम पञ्चेरेव च BHAG. 9,17. स्फृग्यपुषी M. 4,123.
सामयनुषी AK. 1,1,5,4. पञ्चुषि P. 6,1,117. पञ्चुषि काठके 7,4,38. सामय-
र्जुर्मिः सामभिर्वर्त्याङ्गिरसेपि HARIV. 1323. M. 11,264. SŪRJAS. 12,17.
VĀSĀH. Br. S. 48,31. पञ्चुषं शतरुद्रिष्यम् MBH. 13,915. Verz. d. OXF. H.
54,b,9. 16,56,a,11. संस्कृता पञ्चुषाम् 53,a,7. M. 11,262. BHAG. P. 1,4,21.
पञ्चुषो पतिः 3,14,8,4,1,6. पञ्चुषाम् Verz. d. OXF. H. 289, b, No. 693.
— 2) m. N. pr. eines Mannes KATHIS. 73,108. — Vgl. इष्ट०, दि०, स-
मिष्ठ०, स्तम्ब०.

पञ्चस्सात् (von पञ्चस्) adv. Schol. zu AV. PRĀT. 2,83.

पञ्चदूर (पञ्चस् + उद्दूर) adj. die Jaśus zum Bauche habend KAUSH. UP. 1,7.

पञ्च (von 1. पञ्च) m. P. 3,3,90. VOP. 26,180. Gottesverehrung im we-
itesten Sinne; sowohl a) Verehrung in Worten der Andacht, Preis, Hul-
digung (so in der alten Sprache gebraucht, vgl. jaçna im Zend), als
b) Gottesdienst, Weihetandlung, Opfer; diese Bed. wird herrschend.
NAIGH. 3,17. AK. 2,7,13. H. 820. an. 2,78. HALĀS. 2,259. a) उपस्तो-
षाम पञ्चः RV. 7,2,2. ब्रह्मन् पञ्च 1,10,4. पञ्च, वचस् 91,10. 131,2. 156,1.
2,38,12. 5,12,6. पञ्च गिरो इरितुः सुषुतिं च 43,10. प्र पञ्च पञ्चिकेयो
दिवो ऋचा मूरुद्यः 52,5. इरितुः सचो पञ्चो इंगाति चेतनः 3,12,2. 6,2,2.
3,2,6,1. उक्तं नवीयो ननयस्व पञ्चः 18,15. 20,10. 21,4. 34,2. 48,1.
8,60,10. 78,6. सोम, लूबिस, पञ्च 10,14,18. पञ्चेन पञ्चमव पञ्चियः मन् 3,
32,12. VS. 6,26. — b) सं पञ्चषु पिबधम् RV. 7,37,2. 70,6,4,13,12. 34,